

अर्जाची तारीख:

D	D	M	M	Y	Y	Y	Y
---	---	---	---	---	---	---	---

 शाखा:..... शाखा कोड:

--	--	--	--	--

एलजी कोड : एलसी कोड : सोर्सिंग मोड: ☐ प्रत्यक्ष समोरासमोर भेट ☐ समोरासमोर नसलेले
कृपया उत्पादन निवडा **बचत खाती** ☐ विशेष ☐ एनआरई ☐ एनआरओ ☐ एनआरई ☐ एनआरओ ☐ एनआरई ☐ एनआरओ ☐ एनआरई ☐ एनआरओ **मुदत ठेव** ☐ एनआरई ☐ एनआरओ

ग्राहक प्रोफाइल

(पहिला अर्जदार)	(दुसरा अर्जदार)																
नाव (पासपोर्टप्रमाणेच)	नाव (पासपोर्टप्रमाणेच)																
सीआरएन (जर असेल तर)	सीआरएन (जर असेल तर)																
वडिलांचे नाव	वडिलांचे नाव																
आईचे लग्नाचे नाव	आईचे लग्नाचे नाव																
लिंग ☐ पुरुष ☐ महिला ☐ तृतीयपंथीय	लिंग ☐ पुरुष ☐ महिला ☐ तृतीयपंथीय																
जन्मतारीख <table border="1" style="display: inline-table;"><tr><td>D</td><td>D</td><td>M</td><td>M</td><td>Y</td><td>Y</td><td>Y</td><td>Y</td></tr></table>	D	D	M	M	Y	Y	Y	Y	जन्मतारीख <table border="1" style="display: inline-table;"><tr><td>D</td><td>D</td><td>M</td><td>M</td><td>Y</td><td>Y</td><td>Y</td><td>Y</td></tr></table>	D	D	M	M	Y	Y	Y	Y
D	D	M	M	Y	Y	Y	Y										
D	D	M	M	Y	Y	Y	Y										
जन्माचा देश	जन्माचा देश																
वैवाहिक स्थिती ☐ विवाहित ☐ अविवाहित ☐ इतर.....	वैवाहिक स्थिती ☐ विवाहित ☐ अविवाहित ☐ इतर.....																
निवासी स्थिती ☐ एनआरआय ☐ पीआयओ/ओसीआय	निवासी स्थिती ☐ एनआरआय ☐ पीआयओ/ओसीआय ☐ निवासी भारतीय																
अल्पवयीन ☐ होय ☐ नाही परदेशी नागरिक (विद्यार्थी) ☐ होय ☐ नाही	अल्पवयीन ☐ होय ☐ नाही परदेशी नागरिक (विद्यार्थी) ☐ होय ☐ नाही																
मरीनर ☐ होय ☐ नाही राष्ट्रीयत्व	मरीनर ☐ होय ☐ नाही राष्ट्रीयत्व																
शैक्षणिक पात्रता <table border="1" style="display: inline-table;"><tr><td>पदवीपूर्व</td><td>पदवीधर</td><td>पदव्युत्तर</td><td>इतर.....</td></tr></table>	पदवीपूर्व	पदवीधर	पदव्युत्तर	इतर.....	शैक्षणिक पात्रता <table border="1" style="display: inline-table;"><tr><td>पदवीपूर्व</td><td>पदवीधर</td><td>पदव्युत्तर</td><td>इतर.....</td></tr></table>	पदवीपूर्व	पदवीधर	पदव्युत्तर	इतर.....								
पदवीपूर्व	पदवीधर	पदव्युत्तर	इतर.....														
पदवीपूर्व	पदवीधर	पदव्युत्तर	इतर.....														
व्यवसाय <table border="1" style="display: inline-table;"><tr><td>पगारदार</td><td>स्वयंरोजगार</td><td>निवृत्त</td></tr></table>	पगारदार	स्वयंरोजगार	निवृत्त	व्यवसाय <table border="1" style="display: inline-table;"><tr><td>पगारदार</td><td>स्वयंरोजगार</td><td>निवृत्त</td></tr></table>	पगारदार	स्वयंरोजगार	निवृत्त										
पगारदार	स्वयंरोजगार	निवृत्त															
पगारदार	स्वयंरोजगार	निवृत्त															
<table border="1" style="display: inline-table;"><tr><td>गृहिणी</td><td>विद्यार्थी</td><td>इतर</td></tr></table>	गृहिणी	विद्यार्थी	इतर	<table border="1" style="display: inline-table;"><tr><td>गृहिणी</td><td>विद्यार्थी</td><td>इतर</td></tr></table>	गृहिणी	विद्यार्थी	इतर										
गृहिणी	विद्यार्थी	इतर															
गृहिणी	विद्यार्थी	इतर															
उत्पन्नाचा स्रोत <table border="1" style="display: inline-table;"><tr><td>पगार</td><td>व्यवसाय उत्पन्न</td><td>शेती</td></tr></table>	पगार	व्यवसाय उत्पन्न	शेती	उत्पन्नाचा स्रोत <table border="1" style="display: inline-table;"><tr><td>पगार</td><td>व्यवसाय उत्पन्न</td><td>शेती</td></tr></table>	पगार	व्यवसाय उत्पन्न	शेती										
पगार	व्यवसाय उत्पन्न	शेती															
पगार	व्यवसाय उत्पन्न	शेती															
एकूण वार्षिक उत्पन्न (भारतीय रुपये मध्ये) <table border="1" style="display: inline-table;"><tr><td>गुंतवणूकीतून उत्पन्न</td><td>इतर</td></tr></table>	गुंतवणूकीतून उत्पन्न	इतर	एकूण वार्षिक उत्पन्न (भारतीय रुपये मध्ये) <table border="1" style="display: inline-table;"><tr><td>गुंतवणूकीतून उत्पन्न</td><td>इतर</td></tr></table>	गुंतवणूकीतून उत्पन्न	इतर												
गुंतवणूकीतून उत्पन्न	इतर																
गुंतवणूकीतून उत्पन्न	इतर																
<table border="1" style="display: inline-table;"><tr><td>< 10 लाख</td><td>10-25 लाख</td><td>25-50 लाख</td><td>50 लाखांपेक्षा जास्त</td></tr></table>	< 10 लाख	10-25 लाख	25-50 लाख	50 लाखांपेक्षा जास्त	<table border="1" style="display: inline-table;"><tr><td>< 10 लाख</td><td>10-25 लाख</td><td>25-50 लाख</td><td>50 लाखांपेक्षा जास्त</td></tr></table>	< 10 लाख	10-25 लाख	25-50 लाख	50 लाखांपेक्षा जास्त								
< 10 लाख	10-25 लाख	25-50 लाख	50 लाखांपेक्षा जास्त														
< 10 लाख	10-25 लाख	25-50 लाख	50 लाखांपेक्षा जास्त														

परदेशी पत्ता (संयुक्त धारकासाठी अनिवार्य, जर तो रहिवासी भारतीय असेल तर)

पत्ता ओळ 1	
पत्ता ओळ 2	
लँडमार्क	
शहर	
राज्य	
देश	
पिन/झिप कोड	

भारतीय पत्ता

पत्ता ओळ 1	
पत्ता ओळ 2	
लँडमार्क	
शहर	
राज्य	
देश	
पिन/झिप कोड	

प्राधान्य दिलेला संपर्क पत्ता ☐ भारतीय ☐ परदेशातील

टीप: खात्याशी संबंधित सर्व संप्रेषण आणि त्या संदर्भातील सेवा डीफॉल्टनुसार भारतीय प्राधान्य संपर्क पत्त्यावर पाठवण्यात येतील.

प्राधान्य दिलेला संपर्क पत्ता ☐ भारतीय ☐ परदेशातील

टीप: खात्याशी संबंधित सर्व संप्रेषण आणि त्या संदर्भातील सेवा डीफॉल्टनुसार भारतीय प्राधान्य संपर्क पत्त्यावर पाठवण्यात येतील.

संपर्क तपशील

नॉंदणीकृत मोबाईल क्रमांक	
(देश कोड)	(क्रमांक)
पर्यायी मोबाईल क्रमांक	

नॉंदणीकृत मोबाईल क्रमांक	
(देश कोड)	(क्रमांक)
पर्यायी मोबाईल क्रमांक	

ईमेल आयडी

केवायसी

पासपोर्ट

पासपोर्ट क्रमांक

पासपोर्ट जारी केलेले ठिकाण

वैधतेची अंतिम तारीख

व्हिसा

व्हिसा क्रमांक

व्हिसाचा प्रकार

कालबाह्यता तारीख

पत्त्याचा पुरावा

प्राधान्य दिलेल्या सोर्सक पत्त्यासाठी

आधार क्रमांक

पॅन क्रमांक

सीकेवायसी आयडी

☐ आयकर कायद्याच्या कलम 206AB च्या तरतुदीनुसार, मी जाहीर करतो की भारतामध्ये माझे कोणतेही कायमस्वरूपी प्रतिष्ठान (व्यवसायाचे ठिकाण) नाही. मी बँकेला कोणताही बदल झाल्यास तो बदल तात्काळ कळवण्याची जबाबदारी घेतो

कृपया प्रथम अर्जदाराचा फोटो चिकटवा

ठिकाण:

दिनांक: DDMMYY

प्रथम अर्जदाराची स्वाक्षरी

(दुसरा अर्जदार)

पासपोर्ट क्रमांक

पासपोर्ट जारी केलेले ठिकाण

वैधतेची अंतिम तारीख

व्हिसा क्रमांक

व्हिसाचा प्रकार

कालबाह्यता तारीख

पत्त्याचा पुरावा

प्राधान्य दिलेल्या सोर्सक पत्त्यासाठी

आधार क्रमांक

पॅन क्रमांक

सीकेवायसी आयडी

☐ आयकर कायद्याच्या कलम 206AB च्या तरतुदीनुसार, मी जाहीर करतो की भारतामध्ये माझे कोणतेही कायमस्वरूपी प्रतिष्ठान (व्यवसायाचे ठिकाण) नाही. मी बँकेला कोणताही बदल झाल्यास तो बदल तात्काळ कळवण्याची जबाबदारी घेतो

कृपया दुसऱ्या अर्जदाराचा फोटो चिकटवा

ठिकाण:

दिनांक: DDMMYY

दुसऱ्या अर्जदाराची स्वाक्षरी

सेवा दिल्या जातात

☐ बचत खात्यासाठी एसएमएस अलर्ट आवश्यक असल्यास खूण करा

किटक प्रकार ☐ इन्स्टा-किटक ☐ वैयक्तिकृत किटक (निवडल्यास, कृपया खालील तपशील भरा)

चेकबुक ☐ होय ☐ नाही आपण राजकीयदृष्ट्या प्रभावशाली व्यक्ती (PEP) आहात का? किंवा अशा व्यक्तीशी संबंधित आहात का? ☐ होय ☐ नाही

डेबिट कार्ड

एनआरई सेव्हिंग्स

एनआरओ सेव्हिंग्स

डेबिट कार्डवरील नाव

प्रथम अर्जदार

☐

☐

द्वितीय अर्जदार

☐

☐

घोषणा

अवयस्क खात्यासाठी घोषणा (लागू असल्यास)

पालकाचा प्रकार: ☐ वडील ☐ आई ☐ न्यायालयाने नियुक्त केलेले

मी येथे जाहीर करतो की माझ्या या अवयस्क मुलाचा / मुलीचा जन्मदिनांक DDMMYY आहे आणि मी तिचा नैसर्गिक किंवा कायदेशीर पालक / दिनांक DDMMYY रोजीच्या न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्त पालक आहे (प्रति संलग्न आहे). वरील खात्यातील कोणत्याही वर्णनाच्या भविष्यातील सर्व व्यवहारांमध्ये मी या अवयस्क व्यक्तीचे बहुमत होईपर्यंत प्रतिनिधित्व करीन मी जाहीर करतो की या खात्यातून माझ्या द्वारे काढलेली रक्कम ही केवळ अवयस्काच्या हितासाठी वापरली जाईल. वरील अवयस्क व्यक्तीच्या कोणत्याही पैसे काढण्याच्या / व्यवहाराच्या दाव्यासाठी मी बँकेला नुकसानभरपाई देईन

भारतीय वंशाच्या व्यक्तीसाठी (PIO) घोषणापत्र (लागू असल्यास)

मी याद्वारे घोषित करतो की मी भारतीय वंशाचा आहे. मी खालीलपैकी एक अट पूर्ण करतो आणि त्यानुसार खालील घोषणेच्या समर्थनार्थ आवश्यक कागदपत्रे संलग्न करीत आहे. (कृपया खाली नमूद केलेल्या पर्यायांमधून आपल्याला लागू होणारा पर्याय निवडा)

☐ माझ्याकडे भारतीय पासपोर्ट होता माझे वडील/आई/आजोबा/आजी भारताचे नागरिक आहेत/होते.

☐ मी भारतीय नागरिकाचा/नागरिकीची जोडीदार आहे

☐ मी पीआयओ/ओसीआय धारकाचा/धारकाची जोडीदार आहे

☐ मी पीआयओ/ओसीआय कार्ड धारक आहे आणि 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताचा भाग बनलेल्या प्रदेशातील आहे

मॅरिजर खात्याची घोषणा (लागू असल्यास)

मी येथे घोषित करतो आणि पुष्टी करतो की मी एक अनिवासी भारतीय आहे आणि सध्या या कंपनीसोबत करारावर कार्यरत आहे, जी कंपनी (मुख्य कार्यालयाचा पत्ता) येथे नोंदणीकृत आहे. सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे माझ्या नावाने एनआरई/एनआरओ बचत खाते उघडण्याची विनंती मी करतो.

मी याचीही पुष्टी करतो की, जर माझा करार नुतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला, किंवा नवीन करार करण्याचा निर्णय घेतला, किंवा नवीन करारावर जाणे शक्य न झाले, किंवा कोणत्याही परिस्थितीत माझा अनिवासी भारतीय म्हणून असलेला दर्जा बदलला, तर मी बँकेला त्वरित माहिती देईन. त्यानुसार, माझ्या नावाने उघडलेले अनिवासी खाते मी रहिवासी खात्यांमध्ये रूपांतरित करून घेईन.

अनिवासी भारतीयांसाठी घोषणापत्र

मी/आम्ही येथे जाहीर करतो की मी/आम्ही अनिवासी भारतीय (एनआरआय)/भारतीय वंशाचे व्यक्ती (पीआयओ) आहोत, ज्यांना 1999 च्या परकीय विनियम व्यवस्थापन अधिनियमाच्या (फेमा 1999) कलम 2(डब्ल्यू) अंतर्गत वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा अन्वये व्याख्यीत केले आहे. मी/आम्हाला समजते की वरील खाते माझ्या/आमच्याकडून दिलेल्या स्टेटमेंट्स/घोषणांच्या आधारे उघडले जाईल आणि मी/आम्ही हे देखील मान्य करतो की जर येथे दिलेल्या कोणत्याही स्टेटमेंट्स/घोषणांमधील कोणतेही तथ्यात्मक तपशील चुकीचे/दिशाभूल करणारे आढळले तर, बँकेत कोणतेही खाते उघडण्यासाठी मी/आमच्याकडून दिलेला अर्ज स्वीकारण्यास आणि/किंवा त्यावर कारवाई करण्यास बँक बांधील राहणार नाही. मला हेही समजते की बँकेला तिच्या एकतर्फी निर्णयाने कोणतीही सेवा पूर्णतः किंवा अंशतः कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्याचा पूर्ण अधिकार आहे मी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ("आरबीआय"), कॉमन रिपोर्टिंग स्टँडर्ड ("सीआरएस") तसेच इतर कोणत्याही सरकारी किंवा नियामक प्राधिकरणाने वेळोवेळी जारी केलेल्या सर्व लागू नियम, नियमावली, सूचनांचे व मार्गदर्शक तत्वांचे पालन करीन व त्यांना बांधील राहीन.

ठिकाण:

"दिनांक:

D	D	M	M	Y	Y	Y	Y
---	---	---	---	---	---	---	---

प्रथम अर्जदाराची स्वाक्षरी

द्वितीय अर्जदाराची स्वाक्षरी (लागू असल्यास)

प्रारंभिक पेमेंट व खात्याच्या व्यवहाराची पद्धत तपशील

एनआरई बचत खाते	एनआरई बचत खाते																																																																																																																																																																												
ऑपरेटिंग सूचना: इतर (कृपया निर्दिष्ट करा) <table border="1" style="width: 100%; border-collapse: collapse;"> <tr> <td>एकल</td> <td>संयुक्तरित्या</td> <td>कोणताही एक किंवा जिवंत असलेला (उत्तरजीवी)</td> <td>माजी किंवा जिवंत असलेला</td> </tr> </table> पेमेंट पद्धत: ☐ चेक ☐ डीडी ☐ एनईएफटी/आरटीजीएस ☐ Nil आयपी चेक/डीडी क्रमांक: शाखेतून काढलेला आयपी रक्कम: <table border="1" style="display: inline-table; border-collapse: collapse;"><tr><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td></tr></table> अक्षरांमध्ये	एकल	संयुक्तरित्या	कोणताही एक किंवा जिवंत असलेला (उत्तरजीवी)	माजी किंवा जिवंत असलेला											ऑपरेटिंग सूचना: इतर (कृपया निर्दिष्ट करा) <table border="1" style="width: 100%; border-collapse: collapse;"> <tr> <td>एकल</td> <td>संयुक्तरित्या</td> <td>कोणताही एक किंवा जिवंत असलेला (उत्तरजीवी)</td> <td></td> </tr> </table> पेमेंट पद्धत: ☐ चेक ☐ डीडी ☐ एनईएफटी/आरटीजीएस ☐ Nil आयपी चेक/डीडी क्रमांक: शाखेतून काढलेला आयपी रक्कम: <table border="1" style="display: inline-table; border-collapse: collapse;"><tr><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td></tr></table> अक्षरांमध्ये	एकल	संयुक्तरित्या	कोणताही एक किंवा जिवंत असलेला (उत्तरजीवी)																																																																																																																																																											
एकल	संयुक्तरित्या	कोणताही एक किंवा जिवंत असलेला (उत्तरजीवी)	माजी किंवा जिवंत असलेला																																																																																																																																																																										
एकल	संयुक्तरित्या	कोणताही एक किंवा जिवंत असलेला (उत्तरजीवी)																																																																																																																																																																											
एनआरई फिक्स्ड डिपॉझिट ऑपरेटिंग सूचना: इतर (कृपया निर्दिष्ट करा) <table border="1" style="width: 100%; border-collapse: collapse;"> <tr> <td>एकल</td> <td>संयुक्तरित्या</td> <td>कोणताही एक किंवा जिवंत असलेला (उत्तरजीवी)</td> <td>माजी किंवा जिवंत असलेला</td> </tr> </table> पेमेंट पद्धत: ☐ चेक ☐ डीडी ☐ एनईएफटी/आरटीजीएस ☐ माझे खाते डेबिट करा जना बँक खाते क्रमांक: <table border="1" style="display: inline-table; border-collapse: collapse;"><tr><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td></tr></table> धनादेश/डीडी क्रमांक: शाखेतून काढलेला आयपी रक्कम: <table border="1" style="display: inline-table; border-collapse: collapse;"><tr><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td></tr></table> शब्दात मुदत: <table border="1" style="display: inline-table; border-collapse: collapse;"><tr><td></td><td></td><td></td><td></td></tr></table> दिवस देय व्याज: <table border="1" style="display: inline-table; border-collapse: collapse;"><tr><td>मासिक</td><td>तिमाही</td><td>अर्धवार्षिक</td><td>वार्षिक</td><td>संचयी</td></tr></table> परिपक्वता सूचना <table border="1" style="width: 100%; border-collapse: collapse;"> <tr> <td>व्याजासह मुद्दल नूतनीकरण करा</td> <td>फक्त मुद्दल नूतनीकरण करा</td> <td>नूतनीकरण करू नका</td> </tr> </table> व्याज / मुदतपूर्ती रक्कम जमा केली जाण्याचे खाते: ☐ जना बँक खाते ☐ इतर बँक खाते (कृपया खाली नमूद करा) खाते क्रमांक <table border="1" style="display: inline-table; border-collapse: collapse;"><tr><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td></tr></table> आयएफएससी <table border="1" style="display: inline-table; border-collapse: collapse;"><tr><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td></tr></table> बँक: शाखा:	एकल	संयुक्तरित्या	कोणताही एक किंवा जिवंत असलेला (उत्तरजीवी)	माजी किंवा जिवंत असलेला																																			मासिक	तिमाही	अर्धवार्षिक	वार्षिक	संचयी	व्याजासह मुद्दल नूतनीकरण करा	फक्त मुद्दल नूतनीकरण करा	नूतनीकरण करू नका																																									एनआरई फिक्स्ड डिपॉझिट ऑपरेटिंग सूचना: इतर (कृपया निर्दिष्ट करा) <table border="1" style="width: 100%; border-collapse: collapse;"> <tr> <td>एकल</td> <td>संयुक्तरित्या</td> <td>कोणताही एक किंवा जिवंत असलेला (उत्तरजीवी)</td> <td></td> </tr> </table> पेमेंट पद्धत: ☐ चेक ☐ डीडी ☐ एनईएफटी/आरटीजीएस ☐ माझे खाते डेबिट करा जना बँक खाते क्रमांक: <table border="1" style="display: inline-table; border-collapse: collapse;"><tr><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td></tr></table> धनादेश/डीडी क्रमांक: शाखेतून काढलेला आयपी रक्कम: <table border="1" style="display: inline-table; border-collapse: collapse;"><tr><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td></tr></table> शब्दात मुदत: <table border="1" style="display: inline-table; border-collapse: collapse;"><tr><td></td><td></td><td></td><td></td></tr></table> दिवस देय व्याज: <table border="1" style="display: inline-table; border-collapse: collapse;"><tr><td>मासिक</td><td>तिमाही</td><td>अर्धवार्षिक</td><td>वार्षिक</td><td>संचयी</td></tr></table> परिपक्वता सूचना <table border="1" style="width: 100%; border-collapse: collapse;"> <tr> <td>व्याजासह मुद्दल नूतनीकरण करा</td> <td>फक्त मुद्दल नूतनीकरण करा</td> <td>नूतनीकरण करू नका</td> </tr> </table> व्याज / मुदतपूर्ती रक्कम जमा केली जाण्याचे खाते: ☐ जना बँक खाते ☐ इतर बँक खाते (कृपया खाली नमूद करा) खाते क्रमांक <table border="1" style="display: inline-table; border-collapse: collapse;"><tr><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td></tr></table> आयएफएससी <table border="1" style="display: inline-table; border-collapse: collapse;"><tr><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td><td></td></tr></table> बँक: शाखा:	एकल	संयुक्तरित्या	कोणताही एक किंवा जिवंत असलेला (उत्तरजीवी)																																				मासिक	तिमाही	अर्धवार्षिक	वार्षिक	संचयी	व्याजासह मुद्दल नूतनीकरण करा	फक्त मुद्दल नूतनीकरण करा	नूतनीकरण करू नका																																								
एकल	संयुक्तरित्या	कोणताही एक किंवा जिवंत असलेला (उत्तरजीवी)	माजी किंवा जिवंत असलेला																																																																																																																																																																										
मासिक	तिमाही	अर्धवार्षिक	वार्षिक	संचयी																																																																																																																																																																									
व्याजासह मुद्दल नूतनीकरण करा	फक्त मुद्दल नूतनीकरण करा	नूतनीकरण करू नका																																																																																																																																																																											
एकल	संयुक्तरित्या	कोणताही एक किंवा जिवंत असलेला (उत्तरजीवी)																																																																																																																																																																											
मासिक	तिमाही	अर्धवार्षिक	वार्षिक	संचयी																																																																																																																																																																									
व्याजासह मुद्दल नूतनीकरण करा	फक्त मुद्दल नूतनीकरण करा	नूतनीकरण करू नका																																																																																																																																																																											

तुम्हाला खात्यासाठी नामनिर्देशित व्यक्ती निवडायची आहे का?

☐ होय, मला नामनिर्देशित व्यक्ती निवडायची आहे ☐ नाही, मला नामनिर्देशित व्यक्ती निवडायची नाही

बँक ठेवी संदर्भात बँकिंग रेग्युलेशन कायदा, 1949 च्या कलम 45झेड ए आणि बँकिंग कंपनी (नामनिर्देशन) नियम, 1985 च्या नियम 2(1) अंतर्गत नामनिर्देशन.

मी/आम्ही _____ व्यक्तीला नामांकित करतो ज्यांना, माझ्या/आमच्या/अल्पवयीन मुलाच्या मृत्यूच्या बाबतीत, वरील खात्यात जमा केलेली रक्कम जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड द्वारे परत केली जाऊ शकते.

नामनिर्देशित व्यक्तीचे नाव पहिले नाव मधले नाव आडनाव

--	--	--

नामनिर्देशित व्यक्तीचा पत्ता ☐ प्राथमिक खातेधारकाच्या संपर्क पत्त्यासारखाच ☐ खालील प्रमाणे पत्ता अपडेट करा.

ठेवीदाराशी संबंध

--	--	--	--	--	--	--	--	--	--

 नामांकित व्यक्तीची जन्मतारीख

D	D	M	M	Y	Y	Y	Y
---	---	---	---	---	---	---	---

जर नामनिर्देशित व्यक्ती अल्पवयीन असेल**, तर कृपया हा विभाग पूर्ण करा. या तारखेला नामनिर्देशित व्यक्ती अल्पवयीन असल्याने, मी/आम्ही नियुक्त करतो:

पालकाचे नाव पहिले नाव मधले नाव आडनाव

--	--	--

पालक पत्ता

--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--	--

5

- मी सहमत आहे की देशांतर्गत नियंत्रक संस्था/कर प्राधिकरणांच्या मागणीनुसार, बँकेला रिपोर्ट करण्यायोग्य माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे सादर करावी लागू शकते किंवा माझे खाते बंद किंवा स्थगित करावे लागू शकते.
- माझ्याकडून दिलेली माहिती चुकीची किंवा अपूर्ण असल्यास त्यामुळे बँकेला होणाऱ्या कोणत्याही तोट्यासाठी मी बँकेला भरपाई देईन.
- मी प्रमाणित करतो/करते की या फॉर्ममध्ये दिलेली माहिती मी/आम्ही प्रदान केली असून, माझ्या माहितीप्रमाणे आणि विश्वासाने ही प्रमाणन खरी, बरोबर आणि पूर्ण आहे. यामध्ये अर्जदाराचा करदाते ओळख क्रमांक/समकक्ष कार्यकारी क्रमांक यांचा समावेश आहे. तसेच, मी या फॉर्मसाठी आवश्यक असलेली माहिती (FATCA-CRS संदर्भातील अटी आणि नियम, जे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या दिनांक 7 ऑगस्ट 2015 च्या अधिसूचना क्रमांक एस.ओ. 2155(इ) द्वारे जाहीर करण्यात आले आहेत) समजून घेतली आहे.

प्राथमिक अर्जदाराची स्वाक्षरी: _____

तारीख: _____

ठिकाण: _____

स्व-प्रमाणपत्र: (खालील मुद्दा (ब) वगळता एनआरआय ग्राहकांसाठी लागू नाही)

फक्त जर भरावे तरच-

- (a) कोणताही सूचक निकष भारताबाहेरील असल्यास आणि अर्जदार भारताबाहेरील कर उद्देशासाठी रहिवासी नसल्यामुळे कर ओळख क्रमांक किंवा समतुल्य कार्यकारी क्रमांक उपलब्ध नसल्यास, किंवा
- (b) जन्मदेश अमेरिकेचा आहे आणि "अमेरिकेचा व्यक्ती" म्हणून "नाही" असे नमूद केले आहे.

मी याची पुष्टी करतो की, जरी एक किंवा अधिक निकष भारताबाहेरील देशांशी माझा संबंध दर्शवत असले तरी मी अमेरिकेचा नागरिक नाही किंवा भारताव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशात कर उद्देशासाठी रहिवासी नाही. म्हणूनच, मी माझे नागरिकत्व आणि/किंवा रहिवास सिद्ध करण्यासाठी खालील दस्तऐवज सादर करीत आहे.

मुख्य अर्जदाराची स्वाक्षरी: _____

दाखल केलेला दस्तऐवज (कृपया सादर केलेला दस्तऐवज निवडा आणि दस्तऐवज क्रमांक नमूद करा):

☐ पासपोर्ट ☐ निवडणूक ओळखपत्र ☐ पॅन कार्ड ☐ ड्रायव्हिंग लायसन्स ☐ यूआयडीएआय पत्र ☐ नरेगा जॉब कार्ड ☐ सरकारने जारी केलेले ओळखपत्र

टीप:

युनायटेड स्टेट्स व्यक्ती या शब्दाचा अर्थ असा आहे:

- अशी व्यक्ती जी संयुक्त राज्य अमेरिका ची नागरिक आहे किंवा रहिवासी आहे;
- अशी भागीदारी संस्था किंवा कंपनी जी संयुक्त राज्य अमेरिका किंवा त्याच्या कोणत्याही राज्याच्या कायदांअंतर्गत स्थापन करण्यात आलेली आहे;
- ट्रस्ट जर:
 - (i) संयुक्त राज्य अमेरिकेतील कोणत्याही न्यायालयास लागू कायदानुसार ट्रस्टच्या व्यवस्थापनाशी संबंधित बहुतेक सर्व मुद्द्यांवर निर्णय देण्याचा अधिकार असेल; आणि
 - (ii) ट्रस्टच्या सर्व महत्त्वपूर्ण निर्णयांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार एका किंवा अधिक अमेरिकन व्यक्तींना असेल;
- अशा व्यक्तीची इस्टेट (मृत्युपश्चात मालमत्ता), जी व्यक्ती संयुक्त राज्य अमेरिकेची नागरिक होती किंवा तिथे कर उद्देशासाठी रहिवासी होती.

टीआयएन च्या कार्यात्मक समतुल्य मध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:

"सोशल सिक्युरिटी / विमा क्रमांक, नागरिकत्व / वैयक्तिक ओळख / सेवा कोड / राष्ट्रीय ओळख क्रमांक रहिवासी / लोकसंख्या नोंदणी क्रमांक, परदेशी नागरिक ओळख क्रमांक, इतर"

घोषणापत्र : मी माझे खाते निवडतो

मी/आम्ही _____, याद्वारे घोषित करतो की मी/आम्ही जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड ("बँक") द्वारे ऑफर केलेल्या आय-चूज माय अकाउंट ("आय सी एम ए") योजनेचा पर्याय निवडलेला आहे आणि खाते क्रमांक _____ चा लाभ घेऊ इच्छितो. मी/आम्ही समजतो/समजतो की वरील खाते क्रमांक उपलब्धतेच्या अधीन असून, बँकेने दिलेल्या सर्व आवश्यक निकषांची पूर्तता झाल्यानंतरच बँकेला हे खाते क्रमांक प्रदान करण्याचा अधिकार आहे.

मी/आम्ही हेही मान्य करतो/करतो की संबंधित अधिकाऱ्याने मला/आम्हाला आय सी एम ए योजनेचे सर्व फायदे, पात्र उत्पादन प्रकार आणि इतर संबंधित तपशील पूर्णपणे समजावून सांगितले आहेत.

मी/आम्ही घोषित करतो/करतो की या सुविधेसाठी बँकेने निर्धारित केलेला आवश्यक मासिक/त्रैमासिक सरासरी शिल्लक (एक्यूबी/एएमबी) मी/आम्ही राखून ठेवू.

मी/आम्ही याचाही स्वीकार करतो/करतो की, जर बँकेच्या संकेतस्थळावर दिलेल्या उत्पादनासंबंधित आवश्यकता पूर्ण झाल्या नाहीत, तर बँकेला हे खाते डाउनग्रेड करण्याचा किंवा बंद करण्याचा अधिकार आहे.

दिनांक: _____

ठिकाण: _____

मुख्य अर्जदाराची स्वाक्षरी

द्वितीय अर्जदाराची स्वाक्षरी

फक्त कार्यालयीन वापरासाठी

शाखा अधिकाऱ्याचे प्रमाणन

मी प्रमाणित करतो/करते की खाते उघडण्याचा फॉर्म सर्व बाबतीत पूर्ण आहे आणि संबंधित सर्व दस्तऐवज प्राप्त व पडताळणी करण्यात आले आहेत.

जर खाते प्रत्यक्ष भेटीद्वारे उघडले गेले असेल, तर मी प्रमाणित करतो/करते की ग्राहकाने माझ्या उपस्थितीत स्वाक्षरी केली आहे.

कर्मचारी कोड: _____

कर्मचारी नाव: _____

दिनांक: _____

स्वाक्षरी: _____

मॅडेट पत्र

मॅडेट धारकाचे नाव

विद्यमान ग्राहक असल्यास कृपया CRN नमूद करा

नवीन ग्राहक असल्यास, कृपया मॅडेट धारकाचा फॉर्म अतिरिक्तरित्या भरा.

खाते चालविण्यासाठी मॅडेट: ☐ एनआरई एसए ☐ एनआरओ एसए

कृपया लागू असल्यास खूण करा

☐ एनआरई एसए

कृपया लागू असल्यास खूण करा

☐ एनआरओ एसए

आवश्यक सेवा ☐ डेबिट कार्ड ☐ मॅडेट चेक बुक

मॅडेट धारकाचा मोबाईल नंबर

अटी आणि शर्ती

- मी यासाठी अधिकृत करतो/करते की मॅडेट होल्डर (a) फक्त स्थानिक देयकांसाठीच या खात्यावरून धनादेश जारी करू शकेल. (b) माझ्यावतीने आरबीआय/फेमा नियमानुसार एनआरई/एनआरओ खात्यात जमा करण्यास पात्र असलेले धनादेश जमा करण्यासाठी प्रतिनिधी (मॅडेट होल्डर) ला अधिकृत करतो/करते. (c) जर मी भारतात गुंतवणूक करण्यास पात्र असेन, तरच भारतात गुंतवणूक सुलभ करण्यासाठी मॅडेट होल्डर ला खात्यावर व्यवहार करण्यास अधिकृत करतो. (d) बँकेने या खात्याबाबत जारी केलेल्या शिल्लक पुष्टीकरण पत्रावर आणि खाते विवरणपत्रावर प्रमाणित करण्यासाठी मॅडेट होल्डर ला अधिकृत करतो (e) खात्यातून डेबिट करण्यासंबंधी लेखी सूचना देण्यासाठी प्रतिनिधी (मॅडेट होल्डर) ला अधिकृत करतो (f) माझ्या नावाने उपलब्ध असलेल्या शिल्लक रकमेवरून ठेवी करणे आणि वरील मॅडेट होल्डरने लेखी स्वरूपात दिलेल्या सूचनांनुसार अशा ठेवीचे नूतनीकरण निश्चित कालावधीसाठी करण्यासाठी मॅडेट होल्डर ला अधिकृत करतो
- रील मॅडेट होल्डर आपला अधिकार केवळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ("आरबीआय") आणि परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) अंतर्गत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अनुमती दिलेल्या मर्यादितच वापरेल. ज्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) कडून विशेष परवानगी मिळवणे आवश्यक आहे, अशा व्यवहारांना केवळ माझ्याकडून आरबीआय ने दिलेली आवश्यक परवानगी बँकेला सादर केल्यावरच बँकेकडून अनुमती दिली जाईल. मी येथे जबाबदारीने स्वीकारतो की मी आणि माझा मॅडेट होल्डर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी जारी केलेल्या परकीय चलन व्यवस्थापन नियमांचे तसेच परकीय चलन व्यवस्थापन अधिनियम, 1999 आणि त्याअंतर्गत तयार केलेले सर्व नियम/विनियम यांचे पालन करू. यामध्ये फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट (ठेव) विनियम, 2000, फॉरेन मॅनेजमेंट (डिपॉझिट) रेग्युलेशन्स, 2016, आणि त्यातील सर्व सुधारणा यांचा समावेश आहे.

3) माझ्या खात्यावर व्यवहार करण्यासाठी मी ज्याला अधिकृत केले आहे त्या मॅडेट होल्डरची नमुना स्वाक्षरी खाली दिली आहे. ही स्वाक्षरी माझ्याद्वारे विधिवत प्रमाणित व पडताळण्यात आलेली आहे.

- ही अधिकृतता आणि मॅडेट तोपर्यंत प्रभावी राहील जोपर्यंत मी बँकेला लेखी नोटीस देऊन ती स्पष्टपणे रद्द करत नाही.
- मला माहिती आहे की मॅडेट होल्डरला केवळ विनंतीवरून देशांतर्गत डेबिट कार्डच जारी केले जाईल आणि त्यासाठीचे शुल्क त्या खात्यातून वसूल केले जाईल, ज्यासाठी मॅडेट होल्डर नेमण्यात आलेला आहे.
- वरील मॅडेट होल्डरने या मॅडेटच्या आधारे केलेली सर्व कृत्ये आणि व्यवहार असेच प्रभावी आणि बंधनकारक राहतील जसे की ती मी स्वतः केलेली आहेत. आणि मी अशा कोणत्याही बाबतीत कोणत्याही वेळी वाद निर्माण करणार नाही किंवा करू देणार नाही.

मॅडेट धारकाची स्वाक्षरी

नाव

पहिल्या अर्जदाराची स्वाक्षरी

नाव

दुसऱ्या अर्जदाराची स्वाक्षरी

नाव

प्रारंभिक पेमेंट आणि नामनिर्देशनाची पावती

☐ मी/आम्ही आपल्याकडून खालीलप्रमाणे केलेल्या नामनिर्देशनाची पावती देतो:

नामनिर्देशित व्यक्तीचे नाव: वय: तुमच्या अर्ज क्रमांकाच्या संदर्भात वर्षे

☐ या खात्यासाठी नामनिर्देशन नाही, कारण खातेदाराने नामनिर्देशन सुविधा घेतलेली नाही.

आरबीआयच्या नामनिर्देशन मार्गदर्शक तत्वांनुसार, एकाच नावाने उघडलेल्या खात्यावर नॉमिनीची नोंदणी करणे आवश्यक आहे. नामनिर्देशित व्यक्ती / नॉमिनी नेमणे पुढील कारणांसाठी फायदेशीर आहे:

- जर खाताधारकाचा मृत्यू झाला, तर बँक खात्यातील रक्कम नामनिर्देशित व्यक्तीकडे सहजपणे हस्तांतरित करू शकते.
- लाभांचा दावा करताना नामनिर्देशित व्यक्तीसाठी प्रक्रिया सोपी आणि अडथळ्यांशिवाय पूर्ण होते.

बँक अधिकाऱ्याची स्वाक्षरी:

फॉर्म 60:

एखाद्या व्यक्तीने किंवा व्यक्तीने (कंपनी किंवा फर्म नसून) ज्याचा कायम खाते क्रमांक नाही आणि जो नियम 114B मध्ये निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही व्यवहारात प्रवेश करतो अशा व्यक्तीने भरला जाणारा घोषणेचा फॉर्म

जर पॅनसाठी अर्ज केला असेल आणि तो अद्याप तयार झाला नसेल तर अर्ज करण्याची तारीख ____/____/____ (दिनांक/महिना/वर्ष) आणि पावती क्रमांक _____ प्रविष्ट करा. जर पॅनसाठी अर्ज केला नसेल, तर ज्या आर्थिक वर्षात वरील व्यवहार झाला आहे त्या आर्थिक वर्षाचे अंदाजे एकूण उत्पन्न (आयकर कायदा, 1961 च्या कलम 64 नुसार पती/पत्नी, अल्पवयीन मुलाचे उत्पन्न इत्यादींसह) भरा.

a. शेतीचे उत्पन्न (रु.) _____

b. शेती उत्पन्नाव्यतिरिक्त (रु.) _____

पडताळणी

मी, _____ याद्वारे घोषित करतो की वर जे सांगितले आहे ते माझ्या माहितीनुसार आणि श्रद्धेनुसार खरे आहे. मी पुढे असे घोषित करतो/करते की माझा/आमचा कायम खाते क्रमांक नाही आणि वरील व्यवहार ज्या आर्थिक वर्षात होत आहे त्या वर्षासाठी आयकर कायदा, 1961 नुसार (कलम 64 अंतर्गत पती/पत्नी, अल्पवयीन मुलांचे उत्पन्न यासह) गणना केलेले माझे/आमचे एकूण अंदाजित उत्पन्न कर आकारणीयोग्य मर्यादितपेक्षा कमी आहे, म्हणजेच कर लागण्यायोग्य मर्यादितपेक्षा कमी आहे आणि त्यावर कोणताही कर लागू होत नाही.

आज दिनांक _____, _____ महिना, 20____ रोजी पडताळणी करण्यात आली आहे.

अर्जदाराची स्वाक्षरी: _____

दिनांक: _____ ठिकाण: _____

टीप: 1. घोषणापत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी, घोषणादाराने खात्री करावी की या फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती सर्व बाबतीत खरी, अचूक आणि पूर्ण आहे. कोणतीही व्यक्ती या घोषणापत्रात खोटी माहिती दिल्यास, ती आयकर कायदा, 1961 च्या कलम 277 अंतर्गत शिक्षेस पात्र ठरेल. दोषी आढळल्यास पुढीलप्रमाणे शिक्षा होऊ शकते: (i) ज्या प्रकरणात चुकवले जाणारे कर रुपये पंचवीस लाखांहून अधिक आहे, अशा प्रकरणात किमान सहा महिन्यांची कठोर कारावासाची शिक्षा, जी सात वर्षांपर्यंत वाढू शकते, आणि दंड, (ii) इतर कोणत्याही प्रकरणात, किमान तीन महिन्यांची कठोर कारावासाची शिक्षा, जी दोन वर्षांपर्यंत वाढू शकते, आणि दंड. 2. जोपर्यंत पॅनसाठी अर्ज केलेला नसेल, आणि कॉलम 21 योग्य प्रकारे भरलेला नसेल, तो पर्यंत घोषणापत्र स्वीकारणारी व्यक्ती घोषणापत्र स्वीकारू शकत नाही, जर घटक 22b मध्ये नमूद केलेल्या प्रकारच्या उत्पन्नाची रक्कम करमुक्त मर्यादितपेक्षा जास्त असेल.